

Club 55

अमेरिकेतील मराठी पहिल्या पिढीने पन्नाशी ओलांडली, आणि यानंतरच्या गरजा वेगळ्या आहेत याची जाणीव त्यांना व्हायला लागली. मुलं मोठी होऊन बाहेर पडली, रिकाम्या घरांमध्ये नव्या आधाराची गरज वाटू लागली. आयुष्याचे सोनेरी दिवस समृद्ध करण्यासाठी एकमेकांच्या आधाराने मार्ग काढायचा अशा उद्देशाने न्यूजर्सीच्या काही मंडळीनी - मीना व अविनाश देशपांडे, मोना व जगदीश वासुदेव, अल्का व सुहास पै, मोहन रानडे, नंदा पडते, शकुन पानसे यांनी क्लब-५५ ची स्थापना १५ ऑगस्ट २००५ मध्ये केली.

क्लब-५५ चे उद्दिष्ट:

- वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपलं स्नेहाचे जाळे विणणे. एक आधार निर्माण करणे.
- आयुष्याच्या सोनेरी संध्याकाळी आवश्यक असणारया गोष्टींची (उदा. सोशल सिक््युरिटी, मेडिकेअर, आरोग्य, आर्थिक तरतूद ई.) माहिती मिळविणे, त्यावर चर्चा, विचारविनिमय करणे, त्याविषयी तज्ञांचा सल्ला भाषणे,सेमिनार यामार्फत सभासदांपर्यंत पोहोचविणे की जेणेकरून सभासदांना योग्य व्यक्तिगत निर्णय घेता येतील.
- पुढचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी माहिती गोळा करणे
- आरोग्य आणि आजारपण दोन्हीसंबंधी माहिती करून देणे
- या वयाच्या अनुषंगाने येणारे नवे विषय – नातवंड सांभाळणे इथपासून तर सहचर गमावून येणारा एकटेपणाला तोंड देणे ई. कसे हाताळायचे – यावर विचारांची देवाणघेवाण करणे. एकमेकांच्या अनुभवारून शिकणे.
- या सर्व उपक्रमातून आपल्या सर्वांचं उर्वरित आयुष्य सर्वतोपरी सुखद होण्यासाठी क्लब-५५ हा भक्कम आधारस्तंभ निर्माण करणे.

हे धोरण पुढे ठेऊन क्लब-५५ ने आत्तापर्यन्त अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. प्रत्येक कार्यक्रमात मनोरंजनाबरोबर माहितीसत्र किवा चर्चा सत्र आयोजित केलं जातं.

भेटीगाठीसाठी ही भरपूर वेळ ठेवण्यात येतो. क्लब-५५ ने चीन व इजिप्तच्या सहली आयोजित केल्या होत्या. तीन पिढ्यांची पिकनिक करून आपल्या पुढच्या पिढ्यांची ओळख करून दिली आहे. क्लब-५५ ही नुसती करमणुकीची जागा न ठरता एक कुटुंब तयार झाले आहे. ही जिव्हाळ्याची नाती गोवून, पुढे अवघड होत जाणाऱ्या वाटेवर आपण

एकमेकाना आधार द्यायचा आहे.
आपले हितचिंतक,
क्लब-५५

Contact info:
Nanda Padte : (732) 969-1195
Meena Deshpande: (732) 940-8442
Email for club 55: Club55NJ@gmail.com

Motto : Golden Graceful Years.